

वीरजी मुनि विरचित कर्मविपाकनो रास.

अथवा

जबुट्रानो रास.

तथा

गौतमपृत्रानो चोपाइ.

ए ग्रन्थ.

शुनाशुन कर्मोना फलनो दर्शावनार हो-
वाथी सर्व श्रावक ज्ञाइयोने जणवा वां-
चवा माटे उपयोगी जाणीने,
श्रावक जीमसिंह माणके,

राजनगरमध्ये,
राजनगर मुद्धायंत्रमां डापी प्रसिद्ध कर्यां.

संवत् १८३६ सने १८१०

नव्र सूचन

इस ग्रन्थ के अभ्यास का कार्य पूर्ण होते ही नियत
समयावधि में शीघ्र वापस करने की कृपा करें।

जिससे अन्य ग्रंथकाण्ड इसका उपयोग कर सकें।

॥ अथ ॥

॥ श्री कर्मविपाक अथवा जंबू पृद्वानो
रास प्रारंजः ॥

॥ दोहा ॥

॥ सकञ्ज पदारथ सर्वदा, प्रणमुं श्यामद्व पास ॥
नमिये तेहने ऊठि नित्य, परमानंद प्रकाश ॥ ३ ॥
गोयम गणहर पय नमी, कर्मविपाक विधि जोय ॥
फल जाखुं कृत कर्मनां, सांच्चबजो सहु कोय ॥ ४ ॥
सोहमस्तामी समोसख्या, चंपानगरी मांहे ॥ जंबू प्रञ्ज
प्रणमी करी, पूरे प्रश्न उत्साहे ॥ ५ ॥ कहो जगवन्
धनवंत सुखी, शे कर्मे जीव आय ॥ दारिद्री निर्धन
दुःखी, कुण कर्मे कहेवाय ॥ ६ ॥ वलतुं बोखे केवली,
सुण जंबू सुविचार ॥ जला प्रश्न तें पूरिया, जविक
जीव हितकार ॥ ५ ॥

॥ ढाल येहेकी ॥ देशी चोपाइनी ॥

॥ साधु जणि दीये बहु मान, पहेले जवे जेणे दीधुं
दान ॥ कृद्धि वृद्धि ते पामे घणी, आशा पूरे सवि मन
तणी ॥ १ ॥ दान न दीधुं जेणे नरे, ते परघर सांगत्तम

फिरे ॥ मागंतां पण न दीये कोय, अदत्त तणां फख
 एहवां होय ॥ ३ ॥ किण कर्मे अति खीणुं अंग, किण
 कर्मे पुष्टता प्रसंग ॥ गोखी सरिखुं मोटुं पेट, छुःख
 देखतां चाले नेट ॥ ४ ॥ बिंझ पारकां जोतो फरे, वि-
 घन पारका हियडे धरे ॥ निंदा करतां न लहे शंक,
 परन्नवमां ते थाये रंक ॥ ५ ॥ राजाना फाड्या चंडार,
 रद्द तेहनां चोख्यां सार ॥ थूलदेह ते करणी तणुं, दीखे
 मांस वधे अति घणुं ॥ ६ ॥ एक दीकरी आवी रहे,
 पुत्र तणुं नामज नवि लहे ॥ कोणे कर्मे सीधां वली,
 वलतुं बोखे एम केवली ॥ ७ ॥ विषजाति तव खेती क-
 री, गाय एक ते जाये चरी ॥ कोधे ब्राह्मण मारी गाय,
 तिण पापे एक पुञ्ची धाय ॥ ८ ॥ एक पुरुष जे नारी
 वरे, ते संघर्खी जाये जमपुरे ॥ कोण कर्म पहोते तेहने,
 होवे न नारी एक जेहने ॥ ९ ॥ पूरवं जव नारी अति
 घणी, विण अपराधे तेणे अवगणी ॥ शस्त्रधात विष-
 धाते करी, मारी पाप बुद्धि मन धरी ॥ १० ॥ जेह जी-
 वने उपजे चरम, तेहज पोते कहो द्योण कर्म ॥ जत्तम
 जाति धने गर्वियो, ज्ञांग अफीण सुरापान कियो ॥
 ११ ॥ विषम ज्वर अति दाह उपजे, तेहने कर्म कहो
 कोण ज्ञजे ॥ पोरी गाडां वाहे उंट, जरे ज्ञार अधिकी

तस पूर्ण ॥ २१ ॥ उनाखे अग्नि ज्वले अति धणी, धन
 लोचे आये ते चणी ॥ तापे पीड्यां आर्ति करे, तृष्णा क
 री पशु छुःखियां मरे ॥ एह पाप जाणो तस शिरे ॥
 २२ ॥ चार पांच ठ मासे ऊरे, अधिको नारी गर्ज नहिं
 धरे ॥ कोण कर्म पोहोते तेहने, ते संबंध कहो हित
 घणे ॥ २३ ॥ आहेडी वनमांहे शोर, करे पापीया पाप
 अघोर ॥ पाडे हरिणने बहुला त्रास, गर्जपात तिणे
 गर्जनो नाश ॥ २४ ॥ विधवा बालपणे जे थाय, तेहने
 पाप कोण कहेवाय ॥ निज जरतारने मारी हाथ, रमे
 रगे बीजानी साथ ॥ २५ ॥ पुत्र जनम पासीने मरे,
 संतति एक नहिं तस ~~प्रभुत्वाद्युत्तमस्तुत्युत्तम~~ कर्म प्रुद्र चव क-
 खां, तेण संतान ~~प्रभुत्वाद्युत्तमस्तुत्युत्तम~~ अवत्खां ॥ २६ ॥ पहेली ढाल
 ए पूरी करी, कर्म ~~विष्णुक्षणां बङ्गरा~~ कर्मां ॥ ~~विष्णुक्षणां~~ कर्म
 टाले नर नार, वीर ~~सुमीलाये संसीर~~ ॥ २७ ॥

॥ दाहा ॥

॥ मृग वराह शंबर शशा, महिष ठाग बक मोर ॥
 तित्तर पोषट चरकलां, हंस कपोत चकोर ॥ १ ॥ मारे
 एहवा जीवने, हाथ सरासर नाडी ॥ मीनादिक जख
 चर हणे, जाखे पाशमां पाडी ॥ २ ॥ पशु पंखी माणस-

(४)

तणां, जेह विणासे बाल ॥ नाश करे जू लीखनो, ते
वांझीया संचाल ॥ ३ ॥

॥ ढाल बीजी ॥

बाट जौवंता आव्यांजी ॥ सुंदर साहेली ॥ मोर
लीये ठहुकायांजी ॥ सुंदर गोरडली ॥ ए देशी ॥

॥ पुत्र पांच प्रकारना कहियेजी ॥ शिष्य तुमे सां-
नखो ॥ जेहवां कीधां तेहवां फल लहियेजी ॥ शिष्य०
॥ पहेलो आपणमोसो जाणोजी ॥ शिष्य०' ॥ बीजो
रणियो पुत्र वखाणोजी ॥ शिष्य० ॥ १ ॥ त्रीजो वेरी
पुत्र जणीजेजी ॥ शिष्य० ॥ चोथो उदासीन गणीजे
जी ॥ शिष्य० ॥ पुत्र पांचमो ते सुखकारीजी ॥ शिष्य०
॥ ते जाणो तुमो निरधारीजी ॥ शिष्य० ॥ २ ॥ आपण
मूकी जाये कोइजी ॥ शिष्य० ॥ उलवीने राखे सोइजी
॥ शिष्य० ॥ धणी आवीने जव मागेजी ॥ शिष्य० ॥
कहे ताहारुं कांहि न लागेजी ॥ शिष्य० ॥ ३ ॥ में हा-
ओ हाथे दीधीजी ॥ शिष्य० ॥ तुमे घरमें मूकी सी-
धीजी ॥ शिष्य० ॥ तुं ठाम जूँद्यो भे जाईजी ॥ शि-
ष्य० ॥ ताहरे महारे कोण सगाइजी ॥ शिष्य० ॥ ४' ॥
ब्रौंधे ते अति धडधडताजी ॥ शिष्य० ॥ दरबारे जाय

ते बहताजी ॥ शिष्य० ॥ साक्षी विण कहे रायजी ॥
 शि० ॥ अमथी कांइ न कहेवायजी ॥ शिष्य० ॥ ५ ॥
 प्राणांत लगे डुःख व्यापेजी ॥ शि० ॥ तोही लोकी पा-
 खुं नापेजी ॥ शि० ॥ ते मरण पामे तसु डुःखेजी ॥ शि०
 ॥ आवी उपजे ते कुखेजी ॥ शिष्य० ॥ ६ ॥ पहेली अ-
 भरणी कीजेजी ॥ शि० ॥ ऊब्य बहुलुं तिहां खरचीजे-
 जी ॥ शि० ॥ घर पुत्र थई जब आवेजी ॥ शि० ॥ तव
 आशा पूरी कहावेजी ॥ शिष्य० ॥ ७ ॥ वधामणि दी-
 धी जेणेजी ॥ शि० ॥ लखमी पामी बहु तेणेजी ॥ शि०
 ॥ जन्मोतरी जोषीये कीधीजी ॥ शि० ॥ बखशीस घ-
 णी तस दीधीजी ॥ शिष्य० ॥ ८ ॥ रूपवंत घणुं गुणवं-
 तोजी ॥ शि० ॥ सघले लक्षणे संजुत्तोजी ॥ शि० ॥ ज्ञा-
 ट ज्ञोजक ज्ञांक ज्ञवायाजी ॥ शि० ॥ गीत गाये नाचे
 सवायाजी ॥ शिष्य० ॥ ९ ॥ दान देइ घणुं संतोषेजी
 ॥ शि० ॥ निजनाति कुदुंब सहु पोषेजी ॥ शि० ॥ पान
 फोफल नारीयर दीधांजी ॥ शि० ॥ पहेरामणी करी
 राजी कीधां जी ॥ शिष्य० ॥ १० ॥ कुदवर्द्धन नामज
 दीधुं जी ॥ शि० ॥ जाए कारज माहरुं सीधुं जी ॥
 शि० ॥ माथे नवरंगी टोपी जी ॥ शि० ॥ जंरफाग कि-
 रुंगी उपो जी ॥ शिष्य० ॥ ११ ॥ आंगखां दरीयाइ दी

से जी ॥ शिष्ठ ॥ माय बाप तणां मन हीसे जी ॥ शिष्ठ
 ॥ हाथ पगे सोनानी कम्बली जी ॥ शिष्ठ ॥ अणिआ-
 ली आंखडली जी ॥ शिष्ठ ॥ १७ ॥ काने मोतीनी
 लालडी सोहे जी ॥ शिष्ठ ॥ केडे कंदोरो मन मोहे जी
 ॥ शिष्ठ ॥ पगे राती पगरखी घाले जी ॥ शिष्ठ ॥ रमकं
 तो आंगण चाले जी ॥ शिष्ठ ॥ १८ ॥ जेम रूप नंदन
 नुं निरखे जी ॥ शिष्ठ ॥ तेम हियडामां घणुं हरखे जी
 ॥ शिष्ठ ॥ मुज ज्ञाग्यदशा सपराणी जी ॥ शिष्ठ ॥ पुत्र
 बोले मधुरी वाणी जी ॥ शिष्ठ ॥ १९ ॥ पांच वरस
 लगे लाले पाले जी ॥ शिष्ठ ॥ पठी ज्ञणवा मेव्यो नि-
 शाले जी ॥ शिष्ठ ॥ आपे निशालीयाने खडीया जी ॥
 शिष्ठ ॥ रूपा सोनाना ते घडीया जी ॥ शिष्ठ ॥ २५ ॥
 वतरणां विणा जवफूली जी ॥ शिष्ठ ॥ आपे सुखडली बहु
 मूली जी ॥ शिष्ठ ॥ खीरोदक शणियां चकमा जी ॥
 शिष्ठ ॥ पांसरी पीतांबर शकमां जी ॥ शिष्ठ ॥ १६ ॥
 पंकितने बहु धन आपे जी ॥ शिष्ठ ॥ जाणे कीर्ति मा-
 हारी द्व्यापे जी ॥ शिष्ठ ॥ ज्ञणी गणिने थयो ते पोढो
 जी ॥ शिष्ठ ॥ सहु कहे पिताथी दोढो जी ॥ शिष्ठ ॥ २७ ॥
 माता पण वचन न लोपे जी ॥ शिष्ठ ॥ कुव-
 चन कहे तोही न कोपे जी ॥ शिष्ठ ॥ एम श्रीति देखा

द्वो पूरो जो ॥ शि० ॥ जो आपण हौवे अधूरी जी ॥
 शिष्य० ॥ १७ ॥ रोग उपजे तेहने अंगे जी ॥ शि० ॥
 वात पित्त प्रबृत्र कफ संगे जी ॥ शि० ॥ तव वैद्य तेडे
 तसु काजे जी ॥ शि० ॥ धन नहिं तो काढो व्याजे जी
 ॥ शिष्य० ॥ १८ ॥ जूआ धूणे ने कहे जूतो जी ॥ शि०
 ॥ ऊजणी नाखी अबधूतो जी ॥ शि० ॥ दोरा मंत्री ब
 हुङ्गा बांधे जी ॥ शि० ॥ आयु त्रूटुं कोइ न सांधे जी ॥
 शि० ॥ २० ॥ आपे वली गोङ्गी काथ जी ॥ शि० ॥ करे
 कारज सवलां साथ जी ॥ शि० ॥ निज आपण सघली
 लेइ जी ॥ शि० ॥ सुत पोहोचे परन्नव तेइ जी ॥ शि०
 ॥ २१ ॥ नंदन तुं प्राण आधार जी ॥ शि० ॥ कांइ मे-
 ली गयो निरधार जी ॥ शि० ॥ एम करे अनेक विद्वा-
 प जी ॥ शि० ॥ उदय आड्यां जे कीधां पाप जी ॥ शि०
 ॥ २२ ॥ ढाक बीजी पूरी कीधी जी ॥ शि० ॥ राग सो
 रठमांहे सीधी जी ॥ शि० ॥ एहवी करणी जे टाले जी
 ॥ शि० ॥ वीर पापयंक पखाले जी ॥ शि० ॥ २३ ॥ ध० ॥

॥ दोह्य ॥

॥ कण संबंधे ऊपजे, पुत्र कुपुत्र कुमित्र ॥ पशु वैहि
 म जाई वहू, मात पिता कुकंकत्र ॥ १ ॥ माथे रण कोइ

(८)

मत करो, रण जूनु नवि आय ॥ परन्नव जीव जाये ति
हाँ, रण जाणो छुःखदाय ॥ १ ॥

॥ ढाल त्रीजी ॥

॥ देशी ऊंबखडानी ॥

॥ रखे कोइ रण करो ॥ ए आंकणी ॥ सुणजो हवे
आदरी करी रे, रणिया सुतनी वात ॥ रखे कोई रण
करो ॥ जे दिनथी ते ऊपजे, ते दिनधी तिरजात ॥ र-
खेण ॥ २ ॥ कोइ गुण माने नहिं, बोले निदुरी वाण ॥
रखेण ॥ मीतुंमीतुं सवि जखे रे, कोइ न माने आण ॥
रखेण ॥ ३ ॥ वस्तु जली जे घरे होवे रे, ते चोरी करी
खेय ॥ रखेण ॥ जो वारे माता पिता रे, तो गाली तसु
देय ॥ रखेण ॥ ४ ॥ राठ पीठ जे घर तणां रे, वेची खाये
सोइ ॥ रखेण ॥ जांजे हांकलां कुंगलां रे, जो तेहने कहे
कोइ ॥ रखेण ॥ ५ ॥ ए बालक कोइ नवि लहे रे, करशे
घर तणां काम ॥ रखेण ॥ मा वाप तेहनां इम कहे रे,
मोहोटो थाशे जाम ॥ रखेण ॥ ६ ॥ शोल वरसनो जब
थयो रे, परणावयो मन रंग ॥ रखेण ॥ विवाहे धन खर-
ची घणुं रे, वहुअर आणी चंग ॥ रखेण ॥ ७ ॥ मास
सुख परण्या थयो रे, मांमी तव वढवाड ॥ रखेण ॥ सासु
सासो एम कहे रे, आवी नडी कुहाड ॥ रखेण ॥ ८ ॥

जन्मेष्यो जरतारने रे, सासु ज्ञानी रांक ॥ रखेण ॥ खांरुं
 पीसुं जल वहुं रे, मुजने जांके जांक ॥ रखेण ॥ ७ ॥ ना-
 रायण वश नारीने रे, माणसनुं शुं झान ॥ रखेण ॥ अं-
 तसमय सहु एम कहे रे, नारीनां जूरुं प्राण ॥ रखेण ॥
 ८ ॥ वयण सुणी नारी तणां रे, कोप्यो ते परचंक ॥ र-
 खेण ॥ हणवा ऊरे माय तायने रे, लेई मूशब दंक ॥
 रखेण ॥ १० ॥ माल मंदिर ए माहारां रे, एहमां नथी
 तुम लाग ॥ रखेण ॥ जाली जंटीयां माबापनां रे, काढे
 ते निर्जग ॥ रखेण ॥ ११ ॥ एम छुःख देइ तेहने रे,
 पामे मरण अकाल ॥ रखेण ॥ मुह आगल मूकी जाय
 रे, विधवा वहूनुं शाल ॥ रखेण ॥ १२ ॥ पेहरी उढी न-
 वि शके रे, काइ न सूजे काम ॥ रखेण ॥ लेणिआयत
 जो आवशे रे, किहांथी देशुं दाम ॥ रखेण ॥ १३ ॥ शं
 कातो निशि दिन रहे रे, ऊरी जाये परदेश ॥ रखेण ॥
 घरनी नारी छुःख सहे रे, बाली जोबन वेश ॥ रखेण ॥
 १४ ॥ इह जव परज्जव रण तणां रे, जाणी छूषण टाल
 ॥ रखेण ॥ वीरमुनि त्रीजी कहे रे, ऊंबखडानी ढाल ॥
 रखेण ॥ १५ ॥ स० ॥ ७० ॥

॥ दोहा ॥

॥ हसे रमे मीरुं चवे, मोहे मन माय ताय ॥ औरी

(१०)

सुत ते जाणीये, बाल पणे मरी जाय ॥ १ ॥ वली ऊ-
पजे वलि वलि मरे, गर्जे आव्यो सोय ॥ नाश करे धन
धान्यनो, एम छुःखदायी होय ॥ २ ॥ जो कदाच म-
होटो थयो, घणो करे हेराण ॥ विष प्रयोग शब्दे हरे,
मात पितानां प्राण ॥ ३ ॥ सुख छुःख काँई नवि करे,
नवि आपे नवि लेय ॥ रूसे तूसे जे नही, उदासीन
गणो तेय ॥ ४ ॥ जात मात जे प्रिय करे, क्रीडा करतो
रंग ॥ यौवन वय जे सुख दिये, नक्ति तणे परसंग ॥
५ ॥ संतोषे माय बापने, मीठे वचने जेह ॥ कथन क-
दा लोपे नहिं, सुत ए पंचम न्येय ॥ ६ ॥

॥ ढाल चोथी ॥

॥ नेमिराय तुं धन्य धन्य अणगार ॥ ए देशी ॥

॥ जीहो कालां कालां जामरां, लाला सघले मीले
रे आय ॥ जीहो पूढे जंबु सुधर्मने, लाला कुण कर्मे क-
हेवाय ॥ कृपानिधि मुजने जांखो तेह ॥ जेम जांगे मन
संदेह ॥ कृपाण ॥ ३ ॥ ए आंकणी ॥ जीहो सर्व दिव-
स मुनिने हणे, लाला सतीने करे संताप ॥ जीहो तेणे
पापे करी ऊपजे, लाला कोढ रोगनो व्याप ॥ कृपाण ॥
४ ॥ जीहो केणे कर्मे मुख वासना, लाला डुर्गध होय
लाला ॥ जीहो वंकवदन वली आंगुलि, लाला जे

दिये मुनिने गाल ॥ कृपा० ॥ ३ ॥ जीहो रातुं अंग रो
 म उज्जवलां, लाला पांपण जेहनी श्रेत ॥ जीहो पिंगल
 नर ते चांखिया, लाला कवण कर्मनो हेत ॥ कृपा० ॥ ४
 ॥ जीहो चैत्य सूरज सन्मुख सदा, लाला जे करे लघु
 वड नीत ॥ जीहो तेणे पापे करी प्राणीया, लाला पिं-
 गला धरजो चित ॥ कृपा० ॥ ५ ॥ जीहो धोलो पीलो
 रातलो, लाला नानाविध परमेह ॥ जीहो करणी तेह-
 नी कोण लहे, लाला धातु हीण होय देह ॥ कृपा० ॥
 ६ ॥ जीहो सूत्र रजत कंचन त्रंबु, लाला हीरा विडुम
 जेह ॥ जीहो धातु सकल चोरी ग्रहे, लाला बहु मूत्रता
 निःसंदेह ॥ कृपा० ॥ ७ ॥ जीहो सूकर कूकर गर्दना,
 लाला कूकड महिष मांजार ॥ जीहो काक उबूक अ-
 हि वृश्चिका, लाला कहो कोण पाप प्रकार ॥ कृपा० ॥
 ८ ॥ जीहो दान दया तप व्रत नही, लाला यात्र न पर
 उपकार ॥ जीहो रात्रिचोजन जे करे, लाला तेहथी ए
 अवतार ॥ कृपा० ॥ ९ ॥ जीहो चंम कुशीला कर्कशा,
 लाला कलह करे दिन रात ॥ जीहो रूप कुरूप काली
 घण्ठ, लाला चैंशखंकी सुविख्यात ॥ कृपा० ॥ १० ॥ जीहो
 धूकखर खरगामिनी, लाला माथे बाबरवाल ॥ जीहो
 क्रोधमुखी बडबड करे, लाला दांत जिस्या कोदम्भि ॥

कृपाण ॥ ११ ॥ जीहो चादु पादु पाउले, लाला पतिनै
 करे प्रहार ॥ जीहो एहवी नारी जेहने, लाला कवण
 कर्म अधिकार ॥ कृपाण ॥ १२ ॥ जीहो नणंद देराणी
 जेराणीयां, लाला सासू ससरो जेर ॥ जीहो बडसासू
 देवर वहू, लाला कर्म करे नहिं वेर ॥ कृपाण ॥ १३ ॥
 जीहो जे जिनवर पूजे नहि, लाला करे आशातन थूख
 ॥ जीहो निंदे जनने जे सदा, लाला जाणे ए पापनुं मू-
 ल ॥ कृपाण ॥ १४ ॥ जीहो पांच सात पुत्री हुवे, लाला
 पुत्र तण्ण नहिं नाम ॥ जीहो तेहतणां परकाशिये, ला-
 ला पूरव ज्ञवनां काम ॥ कृपाण ॥ १५ ॥ जीहो आहेडी
 जवे जंगले, लाला रोके जबनां ठाम ॥ जीहो कूप न-
 दी झह वावडी, लाला पशु पंखी आवे जाम ॥ कृपाण
 ॥ १६ ॥ जीहो ऊनाले अति आकरो, लाला तडके दा-
 जे रे देह ॥ जीहो तरस्यां ते पागां वळे, लाला पाप घ-
 णुं तसु होय ॥ कृपाण ॥ १७ ॥ जीहो आरंझुं निःफल
 होये, लाला सीजे नहिं कोइ काल ॥ जीहो विघ्न घ-
 णां होय तेहने, लाला कोण कर्मे महाराज ॥ कृपाण ॥
 १८ ॥ जीहो मात पिताने पीडवे, लाला माने नही गुरु
 आण ॥ जीहो कारज गुरुनुं नवि करे, लाला तेहनुं एह
 निदान ॥ कृपाण ॥ १९ ॥ जीहो अणजाण्यो जय ऊप-

(१३)

जे, खाला सूतां बेरां रे आव ॥ जीहो अणदीरुं दीरुं
कहे, खाला तसु फल मन संज्ञाव ॥ कृपा० ॥ २० ॥ जी
हो ए उपदेश सोहामणो, खाला सांजलि टालो रे दो-
ष ॥ जीहो चोथी ढाल पूरी थइ, खाला वीर कहे पुण्य
पोष ॥ कृपा० ॥ २१ ॥ ए७ ॥

॥ दोहा ॥

॥ चार पांच पुत्री हुवे, ते सधखी रँदाय ॥ पूरव
जव तिण प्राणीये, कीधा कोण अन्याय ॥ १ ॥ चैत्य
कूप सर वावनां, करे विघ्न धन खाय ॥ ग्रामादिक बा-
ले बली, जनमांतर नर हाय ॥ २ ॥ मंद वाय पीडा क
रे, पाप तेहनां न्नांख ॥ मद्य मांस जे नर जखे, मरणांत
फल अनिखाख ॥ ३ ॥ काने कांश न सांजले, कोण क-
खां कुकर्म ॥ कहो पूज्य! जंबू नणे, बलतुं कहे सुधर्म
॥ ४ ॥ साधु वचन नवि सांजले, सुणे नहीं सिङ्गांत ॥
अणसांजल्युं कहे सांजल्युं, बहेरो शाय इम ब्रांत ॥ ५ ॥

॥ ढाल पांचमी ॥

॥ पुण्य प्रशंसिये ॥ ए देशी ॥

॥ वात गुद्धम होये जेहने रे, पेटे आये रे पीड ॥
साधुं धान्य जरे नहीं रे, कवण कर्मनी जीड रे ॥ ६ ॥

कर्मकथा कहो ॥ ए आंकणी ॥ गणधर युण जंकार रे
 ॥ कर्मण् ॥ अमृत वाणी वरसता रे, जगजीवन हितका
 र रे ॥ कर्मण् ॥ २ ॥ कोद्धो विष्ठो जे होय रे, कोइ न
 वांडे जास ॥ ते वहोरावे साधुने रे, ए फल जाणो तास
 रे ॥ कर्मण् ॥ ३ ॥ खयन व्याधि तस ऊपजे रे, रोग स
 हुनो रे वास ॥ रात दिवस खूँ खूँ करे रे, कफ तणो
 आवास रे ॥ कर्मण् ॥ ४ ॥ हाड तणो विक्रय करे रे, जे
 वली विष व्यापार ॥ मधु पाडे बनमाँ जश रे, ह्ययरो-
 गी निर्धार रे ॥ कर्मण् ॥ ५ ॥ जन्मथकी जे आंधखो रे,
 परख प्रवालां भाय ॥ नेत्र रोगी बहुजातिना रे, कवण
 कर्म अंतराय रे ॥ कर्मण् ॥ ६ ॥ परस्ती निरखे रागशुं रे,
 परनारीशुं प्रीत ॥ काज विणासे पारकुं रे, आंख तणी
 ए रीत रे ॥ कर्मण् ॥ ७ ॥ आधाशीशी अति घणुं रे, मा-
 थे पीड करंत ॥ ऊंचुं जोइ नवि शके रे, कोण अशुच
 आचरंत रे ॥ कर्मण् ॥ ८ ॥ अग्नि साखे आदरे रे, श्या-
 मा आयत कीन ॥ चित्त ताहरुं ने माहरुं रे, जिन्न ग-
 णवा लयलीन रे ॥ कर्मण् ॥ ९ ॥ परणी नारी परहरी
 रे, पररमणीशुं रंग ॥ घरनावे जे आपणे रे, तिण शिर
 खाल प्रसंग रे ॥ कर्मण् ॥ १० ॥ सूयर सरखुं जेहने रे,
 सुलहुं होये अनिष्ट ॥ तेणे इयां पाप समाच्छ्यां रे, ते

चांखो मुज इष्ट रे ॥ कर्मण ॥ २१ ॥ एक नर दान बहु
 विध दिये रे, आपे ऊबट आणि ॥ निंदे तेहने नित्य
 प्रत्ये रे, चुंमुखो ते जाण रे ॥ कर्मण ॥ २२ ॥ गर्जे शा
 ल थई रहे रे, वधे नहिं जे बाल ॥ पूरव जव तेणे आद
 स्यां रे, कवण कर्म विकराल रे ॥ कर्मण ॥ २३ ॥ जात-
 मात्र ते बालने रे, विवाहनी धरे शंक ॥ मारे पाडे ग-
 र्जने रे, तेहने शाल निःशंक रे ॥ कर्मण ॥ २४ ॥ स्थान-
 इष्ट नर जे हुवे रे, पामे नहि किहां गाम ॥ पापप्रकृति
 कोण तेहने रे, ते संजलावो स्वाम रे ॥ कर्मण ॥ २५ ॥
 मारग अथ जल थानके रे, वृक्ष महाफल जार ॥ पशु
 पंखी पंथी जिहां रे, छ्ये विशराम अपार रे ॥ कर्मण ॥
 २६ ॥ कापे एहवा वृक्षने रे, तेहने गाम न होय ॥ जि-
 हां जाये तिहां डुःख सहे रे, बेसण न दिये कोय रे ॥
 २७ ॥ कोढ रोग घट जेहने रे, धोबुं थाये गात्र ॥ मोहो-
 टा माणस जेहञ्जुं रे, बोबो नहीं द्वणमात्र रे ॥ कर्मण ॥
 २८ ॥ खोपे वृत्ति जे साधुनी रे, गोवध चोरी जूर ॥ क-
 न्या धन जे वावरे रे, कूलां कूंपण डुड रे ॥ कर्मण ॥
 २९ ॥ खूटे खांते ख्यालचुं रे, ते नर कोढी रे थाय ॥
 कीधां कर्म न बूटीये रे ॥ जब तब डुःख दे थाय रे ॥
 कर्मण ॥ ३० ॥ मात पिता नारी तणो रे, बेटा बेटी वि-

(१६)

योग ॥ जेहने आवी ऊपजे रे, कवण कर्मनो ज्ञोग रे ॥
 कर्मण ॥ २१ ॥ गाय वत्स माय बापनो रे, पंखी पुत्र
 विठोह ॥ पाडे पापी तेहने रे, मखवाने होये रोह रे ॥
 कर्मण ॥ २२ ॥ सूत्रनी वाणी सांचखी रे, टाले दूषण
 झूर ॥ वीर कहे ढाल पांचमी रे, पामे सुख जरपूर रे ॥
 कर्मण ॥ २३ ॥ सर्व गाथा ॥ २७६ ॥

॥ दोहा ॥

॥ नंदन अथवा नंदिनी, जन्म पामै माय बाप ॥
 मरण धर्म पामे तुरत, कवण कर्म संताप ॥ १ ॥ शरणे
 आव्या जीवने, जे शरणु नवि आय ॥ परज्जव तेहना
 पापथी, शरण विना सीदाय ॥ २ ॥ जखोदरे करी जे
 छुःखी, पेट न होवे नर्म ॥ तेणे संच्या कोण पाड़ले, ज
 वमां अधिक अधर्म ॥ ३ ॥ जाति पांति गणे नहिं, खा-
 ये जह अजह ॥ विरति नहिं कोइ वस्तुनी, जखोदर
 आये प्रत्यह ॥ ४ ॥

॥ ढाल उठी ॥

॥ हरीया मन लागो ॥ ए देशी ॥

॥ कंठनाल रुक्माल जे, दांते जीने छुःख रे ॥ सो-
 हाल स्वामी कहो ॥ खंब होठ होय बोबडो, पाके जेहनुं
 मुख रे ॥ सोण ॥ ५ ॥ अकारज कीधां किल्यां, पूरव ज

व तेण जीव रे ॥ सो० ॥ मुखरोगे करी मानवी, पाडे
 घणी घणी रीव रे ॥ सो० ॥ २ ॥ गाँठ गोडे जे पारकी,
 धूतावी लीये माल रे ॥ सो० ॥ कंरमाला होय तेहने,
 गंकलाल रुक्माल रे ॥ सो० ॥ ३ ॥ स्वाद करे जे नव
 नवा, खावानो होय वाढ रे ॥ सो० ॥ आरम पाखी
 नवि गणे, छुःखे दांत जीज दाढ रे ॥ सो० ॥ ४ ॥
 जिव्हा वश राखे नहिं, बोखे बहुखां कूड रे ॥ सो० ॥
 संयमसहित सूधा यति, कूम करे तस मूढ रे ॥ सो० ॥
 ॥ ५ ॥ ते परन्नव थाये बोबडो, होये वखी मुखना रोग
 रे ॥ सो० ॥ आप कमाइ छुःख सहे, दूटे न कर्मना जो
 ग रे ॥ सो० ॥ ६ ॥ श्रवण वहे जेहना सदा, रुधिर परु
 निकसंत रे ॥ सो० ॥ कामे नाखे जाटका, कवण कर्म
 विकसंत रे ॥ सो० ॥ ७ ॥ जांक जवाई सांजले, चाडि
 चुगलनी घात रे ॥ सो० ॥ आदर करी आदरे, कान
 तणी ए वात रे ॥ सो० ॥ ८ ॥ दीर्घदंत मुख नीकले,
 दीसे घणुं विरूप रे ॥ सो० ॥ पर अपवाद घर घर करे,
 ए तसु कर्म खरूप रे ॥ सो० ॥ ९ ॥ पगरहित होये पां
 शलो, पगलुं एक न खसाय रे ॥ सो० ॥ पूरव जवनुं तेह
 ने, कवण कर्म छुःखदाय रे ॥ सो० ॥ १० ॥ पग जाँगी
 लाहे पशु, दथा रहित रखडंत रे ॥ सो० ॥ आंबदी वड

आंबली, कोपे कुमति पड़त रे ॥ सो० ॥ २१ ॥ श्वेतार
 कादिक औषधि, काढे तेहनी जड़त रे ॥ सो० ॥ पाप
 उदय जब आवियां, लूलो पंगु लोकुंत रे ॥ सो० ॥ २२
 ॥ मूत्र कृष्ण करी महा छुःखी, पथरी रोग प्रचंक रे ॥
 सो० ॥ अंतर्गत शोफो होय, कवण कर्मनो दंक रे ॥
 सो० ॥ २३ ॥ जे राजानी रमणीशुं, सेवे विषयनां सुख
 रे ॥ सो० ॥ मूत्र कृष्णनुं तेहने, परज्ञव थाये छुःख रे ॥
 सो० ॥ २४ ॥ प्रेम करी परनारीशुं, काम राग विलसंत
 रे ॥ सो० ॥ परदाराना पापथी, पथरी प्रबल दमंत रे
 ॥ सो० ॥ २५ ॥ गुरुणीशुं रंगे रमे, कामविषयना राग रे
 ॥ सो० ॥ अंतर्गत होय तेहने, किहां न लहे सोजाग
 रे ॥ सो० ॥ २६ ॥ महिला मित्रनी ज्ञोगवे, वारे तेहशुं
 वढंत रे ॥ सो० ॥ नवि बीये अपवादथी, शोफो तास
 चढंत रे ॥ सो० ॥ २७ ॥ दीसंतो अति फूटरो, बोली न
 शके बोल रे ॥ सो० ॥ मूंगो गूंगो मूलथी, कवण कर्म-
 नो रोख रे ॥ सो० ॥ २८ ॥ अनिर्वचन गुरुने कहे, महो
 टानुं हरे मान रे ॥ सो० ॥ कूडी साख तिहां दीये, गूं-
 गो इणे अन्निमान रे ॥ सो० ॥ २९ ॥ ए छूषण जे टाल-
 शेक सांजली ए उपदेश रे ॥ सो० ॥ द्वाल छठी कहे वी-
 रजी, छूषण नहि लवलेश रे ॥ सो० ॥ ३० ॥

(१९)

॥ दोहा ॥

॥ शूल व्याधि जे नर लहे, मावी जमणी कूख ॥
 श्रौंषध को माने नहि ॥ कवण कर्मनुं छुःख ॥ १ ॥ प-
 शु पंखी मानव प्रते, बेरां वाण हण्ठं ॥ शूलरोग तस
 ऊपजे, सोहम एम जण्ठं ॥ २ ॥ कारण चार विना म-
 रे, जे नरनां संतान ॥ तेह तणां गुरुजी कहो, कवण क-
 र्म विन्नाण ॥ ३ ॥ सूरजने सन्मुख थई, देवालयमां जा-
 य ॥ ऊब्य लोन मनसा धरी, साधु तणा सम खाय ॥
 ४ ॥ सम खानो शंके नहि, कृषि माथे कर देय ॥ मृषा
 सम कीधाथकी, संतति नाश करेय ॥ ५ ॥

॥ ढाक सातमी ॥

॥ हांसखानी ॥ कृष्णजिणंदशुं प्रीतडी ॥ ए देशी ॥

॥ तुंग जे होय मानवी, बेहु हाथे हो न कराये
 काज के ॥ पूज्यजी कहे कवियण सुणो ॥ ए आंकणी
 ॥ जव पहेखो जे जांखिये, तेहने होय हो जे कर्मनो
 साज के ॥ पूज्य० ॥ १ ॥ सुधर्मा वलतुं एम कहे, सुण
 जंबू हो तसु कर्मनी साख के ॥ रसीयो पाप तणे रसे,
 जे रेदे हो पंखीनी पांख के ॥ पूज्य० ॥ २ ॥ मात पिता
 गुरु साधुने, निज हाथे हो ताडना करे तिस्क के ॥ पर
 जव करम उदय होय, कर्म पांखे हो मागे ते जीख के ॥

पूज्यण ॥ ३ ॥ अंगजंग हुवे जेहने, उरीने हो बेगानी
 न आय के ॥ पाप जनेम पूरव तणां, मुज तेहनां हो
 सुणवा उजमाय के ॥ पूज्यण ॥ ४ ॥ चैत्यजंग करे चाहि
 ने, अधमाधम हो करे प्रतिमा जंग के ॥ तेण कर्म करी
 पामियो, परज्ञव नर हो आये अंग जंग के ॥ पूज्यण ॥
 ॥ ५ ॥ वड बोर खींबु जेवडा, मसा मोहोढे हो होये
 आखे खील के ॥ रसोदी गोटी वडी, वदने वखी हो
 आये आखे खील के ॥ पूज्यण ॥ ६ ॥ करणि कोण ते
 आदरी, ते दाखो हो गुरुजी गुणखाण के ॥ गाढे धाये
 ढोरने, खर श्वानने हो मारे पाषाण के ॥ पूज्यण ॥ ७ ॥
 गड गुंबड न टखे कदा, कान हेठल हो आये करणक
 मूल के ॥ गुति अरुज चांदी होये, कोण तेहने हो क-
 रम प्रतिकूल के ॥ पूज्यण ॥ ८ ॥ बाडी अति रखीयाम
 णी, देखीने हो हरखे सहु लोक के ॥ चोरे फख फूल
 तेहनां, गुंबडानो हो पामे ते शोक के ॥ पूज्यण ॥ ९ ॥
 पग फाटी आये चीरीयां, खस लूखस हो अंगे आये
 दाझ के ॥ उपचारे उरसे नहीं, छुःख देखे हो कोण
 करम प्रसाद के ॥ पूज्यण ॥ १० ॥ मासे पढ़े ऊपजे,
 बगासे हो वरसे बहु रोग के ॥ सास खास कफ फूट-
 णी, कथे छुःखे हो एम होवे मोग के ॥ पूज्यण ॥ ११ ॥

साप सरीटी सापणी, वींडी वींडिण हो मारे पुण्यहेत
के ॥ गोह ब्रह्मदरीने हणे, तेणे करणी हो मुख तस
फल हेत के ॥ पूज्य ॥ १२ ॥ मंदवाड आये चीकणी,
घरमांहे हो योडी होये तोण के ॥ जनमांतर तेणे पा-
पीये, पाप संच्यां हो चगवन् कहो कोण के ॥ पूज्य ॥
॥ १३ ॥ धर्मतणे आनकथकी, साज लेश हो सहु शैवण
लेह के ॥ जीवददा पाले नहिं, व्याधि सधलो हो व्यापे
तस देह के ॥ पूज्य ॥ १४ ॥ हितउपदेश हियावटै,
सांजलीने हो सहु दूषण टाल के ॥ पुण्यवशे प्राणी घणे,
सांजलजो हो सहु सातमी ढाल के ॥ पूज्य ॥ १५ ॥

॥ दोहा ॥

॥ पीनस रोग पीडा करे, शोणित नाक स्वरंत ॥
वांकी बेसे नासिका, कीटक प्राणी दमंत ॥ १ ॥ केहे-
वां कर्म कह्यां तेणे, पूरवले जवे स्थाम ॥ जविक जीव
तुमे सांजली, करो न एहवां काम ॥ २ ॥ चलीमार
जवे चरकद्यां, पापी जे मारंत ॥ मोर चकोर कोकिल
सुआ, पीनस तेणे धरंत ॥ ३ ॥ यह राहस ने किंपुरुष,
ज्ञूत प्रेत गंधर्व ॥ पिशाच महोरग किवरा, ए कोण क
में सर्व ॥ ४ ॥ जलमांहे बूडी मरे, परवत चढी पडंत ॥
अग्नि सर्प विष शङ्ख मृत, व्यंतर ए सवि हुंत ॥ ५ ॥

(३२)

॥ लाल आठमी ॥

॥ मनमोहन लाल ॥ ए देशी ॥

॥ कुत्सित रूप बीहामणुं ॥ कहो केवली लाल ॥
 माथुं महोदुं रीब रे ॥ कहो केवली लाल ॥ कपिल के-
 श आंख चीपडी ॥ कहो० ॥ वचनकटुक जिम नींब रे
 ॥ कहो० ॥ १ ॥ नाक बेरुं कान सूपडां ॥ कहो० ॥ लां
 बा होर हलकंत रे ॥ कहो० ॥ श्याम वदन दंत बंकडा
 ॥ कहो० ॥ खर जेम त्राङुकंत रे ॥ कहो० ॥ २ ॥ केहने
 दीरुं नवि गमे ॥ कहो० ॥ गर्दन मुह जाणे पूछ रे ॥ क
 हो० ॥ महिष कंध मातो घणो ॥ कहो० ॥ सूरवाल दा
 ढी मूँड रे ॥ कहो० ॥ ३ ॥ कुण करम कीधां तेणे ॥ क
 हो० ॥ जेहथी एहवुं कुरूप रे ॥ कहो० ॥ उपकारी सो
 हम कहे ॥ कहो० ॥ तेहनुं सर्व सरूप रे ॥ कहो० ॥ ४
 ॥ पंच महाव्रत सूधां धरे ॥ कहो० ॥ सौम्यवदन सुक
 माल रे ॥ सुणो धारणी नंद ॥ करे रहा भकायनी ॥
 सुणो० ॥ जेम पाले माय बाल रे ॥ सु० ॥ ५ ॥ ममता
 माया नवि करे ॥ सुणो० ॥ टाले इषण बायाल रे ॥
 सु० ॥ चारित्रियी चुके नहि रे ॥ सु० ॥ परिसह देखी
 चैयस्त रे ॥ सु० ॥ उनाले खे आतापना रे ॥ सु० ॥

॥ शीयाखे सहे शीत रे ॥ सु० ॥ कांस मसानां डःख स
हे ॥ सु० ॥ शत्रु मित्र समचित्त रे ॥ सु० ॥ ७ ॥ मुनि
वर समता रस जस्यो ॥ सु० ॥ कांचन उपख समान रे
॥ सु० ॥ छुक्कर तप संजम धरे ॥ सु० ॥ न करे तासु
निदान रे ॥ सु० ॥ ८ ॥ हसे शुंके हेखा करे रे ॥ सु० ॥
मध्यमखीन तनु देख रे ॥ सु० ॥ ए छुर्गध दोजागीया
॥ सु० ॥ करे घणो विद्वेष रे ॥ सु० ॥ ए ॥ रूप मदे मो
ह्यो अको रे ॥ सु० ॥ धर्मबुद्धि उर्वेख रे ॥ सु० ॥ कर्म
उदय सब ते हुवे ॥ सु० ॥ थाय कुरूप विशेष रे ॥ सु०
॥ १० ॥ आदरशुं ढाल आठमी ॥ सु० ॥ सुणतां होय
आणंद रे ॥ सु० ॥ देवचंद वाचक तणो ॥ सु० ॥ शि-
ष्य कहे वीरचंद रे ॥ सु० ॥ ११ ॥ इति ॥

॥ दोहा ॥

॥ डुःखे आंख रहि रहि, तेहनुं कहो कुण पाप ॥
परगुण देखी नवि शके, तेहथी आंख अदाप ॥ १ ॥
शिर कर कंपे जेहना, गात्रे थाय प्रखेद ॥ अंग सघलां
शूनां होये, कवण कर्म संवेद ॥ २ ॥ मारगमांहे हीन्द-
तां, शत्रु हाथमां होय ॥ वाहे जिहां तिहां काम विण,
कंपरोग तेणे जोय ॥ ३ ॥ पहाघात पराजवे, कवण कर्त्तव्य
संयोग ॥ दाथे स्त्री हत्या करे, अर्ध अंग हुवे रोग ॥ ४ ॥

॥ ढाक्ख नवमी ॥

नदी जमुनाके तीर, उके दोय पंखियां ॥ ए देशी ॥

॥ ब्रण वाहे नासूर, क्रूर मुख रीलमे ॥ पवित्रपणुं
नही होय, रहे कुचीलमे ॥ कवण कर्म तेणे कीध, सि-
ख नही औषधे ॥ गिरुआ गुणह निधान, कहो करुणा
बुझे ॥ १ ॥ कान नाक विंधीने, परोइ दोडां ॥ कौत
क कारणे कान, कापे कठोरडां ॥ पशु पंखी प्रत्ये एम,
पीडे जे पापीया ॥ नासुरे करी तेह, होय संतापीया ॥
२ ॥ रक्त पित्तनो रोग, लहे जे जीवडा ॥ गले अंग ऊ
पांग, पडे मांहे जीवडा ॥ जवांतरे तेणे पाप, कीधां प्रज्ञ
केहवां ॥ मनुष्य तणो जव पामी, पामे छुःख एहवां ॥
३ ॥ महिष महिषी ने डाग, डागी ने बलदीया ॥ फासुं
घाली तास, गले मारे पापिया ॥ मरी नरकमांहे जाय,
महा अहमी दखे ॥ करे खंझो खंझ, पारानी परे मीले
॥ ४ ॥ जो कदाच वलि ते, मनुष्यमांहि अवतरे ॥ पा-
मे बहुलां छुःख, गलित कोढे मरे ॥ हरस रोगे करी
जेह, आतुर होये आतमा ॥ पाप तेहनां कोण, कहो
पुण्यातमा ॥ ५ ॥ फोडे सरोवर पाल, नदी झह शोष-
ते ॥ जखविण सहु जख जंतु, घणा छुःखीया होवे ॥
तेह कर्मने पाप, पीडा होवे हरसनी ॥ चित्ते दया न-

वि कीध, थावर ने त्रसनी ॥ ६ ॥ कुटुंब तणी होये हा
 ण, के जेहने सरवथा ॥ तेह तणां जे पाप, कहो जे हो
 ये यथा ॥ माडीने जवे आवी, मारे जे माडखां ॥ तेणे
 कुटुंबनो नाश, जाणो कृत पाडखां ॥ ७ ॥ राते नवि
 दीसंत, दीहे आंख निर्मली ॥ रातअंधो केणे पाप,
 कहो मुज केवली ॥ अरुणोदय मध्यान्ह, संध्याये जे
 जमे ॥ खाय पीये मध्य रात्रि, रात्यंधो तसु दमे ॥ ८ ॥
 रांघण वायनी पीड, हाथे पगे आकरी ॥ कीधां कहेवां
 कर्म, कहो करुणा करी ॥ घोडा घोडी उंट, फेरे जे डु
 र्मति ॥ रांघण तेहने पाप, जाणो होये डती ॥ ९ ॥
 वली जगंदरनो व्याधि, राध निकले घणा ॥ असुख
 आरे पोहोर, थाय जे रेवणी ॥ फोडे कूकड इंक, पीये
 रस रसे करी ॥ तेह पापने रोग, होये जगंदरी ॥ १० ॥
 एहबुं जाणी प्राणी, जे झूषण टालशे ॥ श्रीजिनवरनी
 आण, सूधी जे पालशे ॥ ते लेहेशे शिवसुख, डुःख न-
 हिं ले कदा ॥ नवमी ढाले वीर, लहे सुखसंपदा ॥ ११ ॥
 ॥ दोहा ॥

॥ बेरां फिरतां बोखतां, जिहां तिहां अंतराख ॥
 बाह आवे डुःख दीये, कवण कर्मनी चाल ॥ १ ॥ जह
 शिकारे जीवने, मारे विष अपराध ॥ तेह कर्म उद्धरे

हुये, तव मरगीनी व्याध ॥ २ ॥ खंधे जारटले नहि, क
रणी केही कीध ॥ स्वामी अर्थ साधे नहिं, आप स्वार्थ
मे लीध ॥ ३ ॥ काढी मूरु होये नहिं, पांपणना जाये
वाल ॥ मारे जे जाषेजने, हणे कन्यानो बाल ॥ ४ ॥

॥ ढाक दशमी ॥

॥ कपूर होये अति ऊजलो रे ॥ ए देशी ॥

॥ हाड गंजीर हिया होडी रे, मोहोटा रोग कहा-
य ॥ जेहने आवी ऊपजे रे, कवण कर्म सहाय ॥ सो-
जागी सोहम, जाखो कर्मनी वात ॥ जे केवली विण
न कहात ॥ सोजागी सोहम ॥ जाण ॥ १ ॥ ए आंक-
णी ॥ बालक परनां लेइने रे, वेचे परदेश जाय ॥ महि
माइना मोहणी रे, हाक गंजीर तस थाय ॥ सोण ॥ २ ॥
॥ जाण ॥ धन पास्युं थिर नवि रहे रे, जिहां तिहांणी
जाय ॥ जन्मांतरना तेहना रे, कवण कर्म उपाय ॥ सोण
॥ ३ ॥ जाण ॥ संन्यासी योगी जती रे, अथवा लिंगी
कोय ॥ ऊव्य संच्यां खाये यही रे, पामे धन नही सो-
य ॥ सोण ॥ ४ ॥ जाण ॥ जो कदाच धन संपजे रे, अ-
भिज्ञोर अन्याय ॥ नृप सघलुं दुंटी खीये रे, अंते खेरु
आय ॥ सोण ॥ ५ ॥ जाण ॥ अतिसार होये जेहने रे,

याये खोही डाण ॥ नाखे मखमूत्र आगमां रे, ए
 तसु कर्म निदान ॥ सो० ॥ ६ ॥ ज्ञाण ॥ जे याये नर
 कूबडो रे, हींके बेवड होय ॥ कोण कर्म कीधां ते
 णे रे, जगवन् जांखो सोय ॥ सो० ॥ ७ ॥ ज्ञाण ॥
 उंट बलद ज़ेंसा ढालकां रे, घाठां तेहनां चर्म ॥ खोज्जे
 जार घणा जस्था रे, कीधां एह कुकर्म ॥ सो० ॥ ८ ॥
 ॥ ज्ञाण ॥ नपुंसकपणुं जे लहे रे, कोण करणी करी
 हीन ॥ पुरुष नहि नारी नहि रे, माणसमांहे दी
 न ॥ सो० ॥ ९ ॥ ज्ञाण ॥ माणस घोटक ढोरने रे,
 समारे सुख काम ॥ कुमति गलकंबल ढेदने रे, वेद
 नपुंसक पाम ॥ सो० ॥ १० ॥ ज्ञाण ॥ नरके जाये
 जीवडा रे, पामे बहुखां झुःख ॥ अनंत शीत ताप वेद
 ना रे, अनंती सहे तृष्ण ज्ञूख ॥ सो० ॥ ११ ॥ ज्ञाण ॥
 तेणे जीवे कोण कीधला रे, कर्मना बंध कठोर ॥ सुर
 वेदना खेत्रवेदना रे, जे पामे झुःख रोर ॥ सो० ॥ १२ ॥
 ज्ञाण ॥ महारंज महामूर्ढना रे, असत चोरी परदार ॥
 पञ्चेंद्रियवध फल जखे रे, नरक लहे अवतार ॥ सो०
 ॥ १३ ॥ ज्ञाण ॥ दोष टाले जो एहवा रे, जवियण
 हुडे धाण ॥ दशमी ढाल पूरी थइ रे, वीर तणी ए
 वाण ॥ सो० ॥ १४ ॥ ज्ञाण ॥

(१७)

॥ दोहा ॥

तिर्यचमांहे ऊपजे, जीव खहे छुःख जोर ॥ तेण
संच्यां पूरवे, केहां कर्म करोर ॥ १ ॥ आप काजे
जी जी करे, परनें कामे अपूर ॥ ममनो पारन को
खहे, मुख मोरुं चिन डुठ ॥ २ ॥ जे धूतारे खोकने,
हैये होय रोमांच ॥ कर्म करे जे एहवां, पूरव नव
तिर्यच ॥ ३ ॥ पुरुष वेद तजी स्त्रीपणुं, कोण पापे
पामंत ॥ कूड कपट डब चपखता, मायाये मदिका
हुंत ॥ ४ ॥ जोग न पामे ते रति, डती वस्तु न खवा
य ॥ करे अंतराय आपे नहि, जोग रहित ते थाय ॥
॥ ५ ॥ रीशें धड इडतो मरे, मातो मान विशेष ॥
खोन खेहेरमां काल करी, कुगति करे प्रवेश ॥ ६ ॥

॥ ढाक्क अगीयारमी ॥

॥ चरणाखी चामुंडा रण चढे ॥ ए देशी ॥
॥ वाघ सिंह क्रोधे होय, माने गर्दन श्वान रे ॥
नोख साप होय खोनथी, काणो केणे निदान रे ॥ १ ॥
प्रभ उत्तर गुरुजी कहे, सांचखजो सहु कोय रे ॥
पांति ज्ञेदना पापथी, आंखे काणो होय रे ॥ प्रभ० ॥
॥ २ ॥ अजगर केणे कर्मे होये, पेट घसंतो चाखे रे ॥
॥ विद्यामद अति घणो करे, कोइने अहर नाखे रे ॥

प्रश्नण ॥ ३ ॥ जणे शुणे कहो युण किञ्च्यो, एम कही
 वंदे प्राणीरे ॥ अजगरमांहे ऊपजे, मूरख मनुष्य
 निशाणीरे ॥ प्रश्नण ॥ ४ ॥ रहे सदाये बीहतो, थोडे
 घणे कडाकेरे ॥ पशु पंखीने त्रासवे, बंधुक मेहेखी
 चडाकेरे ॥ प्रश्नण ॥ ५ ॥ पामे दास दास।पणुं, आ
 दर न लहे रेखरे ॥ निजृंडे सहु तेहने, कवण कर्मना
 लेखरे ॥ प्रश्नण ॥ ६ ॥ जाति मदे मातो फरे, विनय
 नही तसु पासरे ॥ दानादिक पामे नही, हाड विक
 यी शाय दासरे ॥ प्रश्नण ॥ ७ ॥ वाला जेहने नीकले,
 एक बे त्रण चार पंचरे ॥ पामे वेदन अति घणी, क
 वण कर्मनो संचरे ॥ प्रश्नण ॥ ८ ॥ अणगळ जल जे
 वावरे, गळी संखारो नाखेरे ॥ गळतां दुंपो जे दीये,
 ए वालानी साखरे ॥ प्रश्नण ॥ ९ ॥ नीच जातिमां
 ऊपजे, कुण करणीयी तेहरे ॥ अनाचार रातो सदा,
 निरख सरखमां रेहरे ॥ प्रश्नण ॥ १० ॥ कूळां तोख
 कूळां मापखे, अधिकुं लेइ उबुं आपेरे ॥ क्रियाहीन
 कोइ नवी लहे, नीच जाति तेणे पामेरे ॥ प्रश्नण ॥ ११ ॥
 ॥ श्लोक ॥ यत्र यत्र क्रिया श्रेष्ठा, तत्र तत्र नरोत्तमाः ॥
 पत्र यत्र क्रिया नास्ति, तत्र तत्र नराधमाः ॥ १ ॥ क्रि
 या बखवती लोके, सर्व धर्मानुसारिणी ॥ श्रद्धा दया

कहमा खज्जा, शांतिमेधाप्रवर्द्धनी ॥ १ ॥ क्रिया सत्सं
गतिः सिन्धिः, सेवा व्रतगतिर्धृतिः ॥ एता स्त्रयोदशा
पत्था, धर्मस्य गृहचारिणः ॥ २ ॥ ढाक ॥ ढाक सोहे
अग्न्यारम्भी, सांजलतां सुखदाय रे ॥ कारण पापतणां
तजे, वीर सुखी ते थाय रे ॥ प्रश्न ॥ १२ ॥
॥ दोहा ॥

॥ ए फल नार्ख्यां पापनां, हवे कहु पुण्य विपाक ॥
सुकृत संच्यां सुख होय, आंबे न थाये आक ॥ १ ॥
जीव लहे जब मनुष्यनो, किणे पुण्ये करी पूज्य ॥ सो
हम बोले शुन्न परे, जंबु एम तुं बूज ॥ २ ॥ सरस
चित्त सुकुमाल पणुं, नहिं मन क्रोध लगार ॥ जीव
तणी जयणा करे, न्याये वणिज व्यापार ॥ ३ ॥ सा
त खेत्र धन वावरे, पूजे जिनवर देव ॥ साधुतणी सेवा
करे, लहे नरजब ततखेब ॥ ४ ॥ नारी मरी नर नी
पजे, सुकृत कहिये तास ॥ सत्य शील संतोष दृढ,
विविष्य पुरुष विलास ॥ ५ ॥

॥ ढाक ब्रामी ॥

॥ दीगा देव अनेक, हांजी दीगा देव अनेक,

न कोइ मन वसेने ॥ न कोइ ॥ ए देशी ॥

॥ स्वर्णे लहे सुख लार ॥ हांजी ॥ खण ॥ अनु

पम सुरवरा रे ॥ अ० ॥ यश यश रंग रसाल ॥ हां० ॥
 नाचे बहु अपद्मरा रे ॥ ना० ॥ गर्ज नहीं सुख सेज
 ॥ हां० ॥ तिहां ऊपजे सदा रे ॥ ति० ॥ आणंदे सहु
 देव ॥ हां० ॥ कहे जय जय तदा रे ॥ क० ॥ १ ॥
 मन मान्यां करे रूप ॥ हां० ॥ स्वरूप विविध परे रे
 ॥ स्व० ॥ जरा न व्यापे वाल ॥ हां० ॥ के स्वेद नहिं
 शिरे रे ॥ के० ॥ कहो स्वामी शे पुण्य ॥ हां० ॥ के कि
 हां कीधां मुदा रे ॥ के कि० ॥ श॥ तजी घरना व्यापार
 ॥ हां० ॥ के पंचेंद्रिय दमे रे ॥ के पंचें० ॥ डुक्कर तथ
 बार ज्ञेद ॥ हां० ॥ सत्तर ज्ञेद संजमे रे ॥ स० ॥ जावे
 जडक चित्त ॥ हां० ॥ आणा जिननी वहे रे ॥ आ० ॥
 दान दया दाक्षिण्य ॥ हां० ॥ अमर पदवी लहे रे ॥
 श० ॥ ३ ॥ नाना विधना ज्ञोग ॥ हां० ॥ जला जे जो
 गवे रे ॥ ज० ॥ डुःख नहीं लब लेश ॥ हां० ॥ दीर्घ
 आयु जोगवे रे ॥ दी० ॥ सोजागी शिरदार ॥ हां० ॥
 सहु माने घणुं रे ॥ के स० ॥ जगयुरु जाखो तेह ॥
 हां० ॥ कारण कोण पुण्यनुं रे ॥ का० ॥ ४ ॥ वस्त्र
 पात्र अप्त्र पान ॥ हां० ॥ शय्या मुनिने दीये रे ॥ श० ॥
 अजय दान दातार ॥ हां० ॥ जीवदया हीये रे ॥ के
 जी० ॥ लोपे नहीं युरु आण ॥ हां० ॥ मीरुं मुख उच्चे

(३२)

३ ॥ मी० ॥ जोग संयोग सौजाग्य ॥ हां० ॥ आयु
 धणुं ते वरे रे ॥ आयु० ॥ ५ ॥ केणे पुण्ये बहु बुद्धि
 ॥ हां० ॥ चतुरता अति धणी रे ॥ च० ॥ जणे गणे
 सिद्धांत ॥ हां० ॥ जणावे सहु जणी रे ॥ ज० ॥ देव
 गुरुना गुण गाय ॥ हां० ॥ जक्कि गुरुनी करे रे ॥ ज० ॥
 तेणे पुण्ये करी तेह ॥ हां० ॥ पंक्ति होय शिरे रे
 ॥ प० ॥ ६ ॥ खखमी रहे स्थिरवास ॥ हां० ॥ कोडी
 विष्णसे नही रे ॥ को० ॥ परज्ञव तेणे पुण्य ॥ हां० ॥
 कस्यां कोण उम्मही रे ॥ क० ॥ देइ दान शुन्न पात्र ॥
 हां० ॥ पठत्प्रवो नवि धरे रे ॥ प० ॥ तस घर कृद्धि
 समृद्धि ॥ हां० ॥ सदा वासो करे रे ॥ स० ॥ ७ ॥
 पौढा पुत्र प्रधान ॥ हां० ॥ होय जेहने घरे रे ॥ के
 हो० ॥ नारी होय सुपात्र ॥ हां० ॥ केणे पुण्ये अनुसरे
 रे ॥ के० ॥ जीवदया मन शुद्ध ॥ हां० ॥ पाले नही
 कारिमी रे ॥ पा० ॥ वीर कब्याणनी कोडि ॥ हां० ॥
 खहे ढाक बारमी रे ॥ ख० ॥ ८ ॥

॥ दोहा ॥

॥ केणे लक्षणे हक्त्री होये, केणे लक्षणे छिज जा
 ती ॥ वैश्य केणे लक्षणे होय, केम होये शूद्र जात ॥
 २ ॥ संघामे शुरो होय, पाठो पन नवि देय ॥ शरणे

राखे अवरने, शुद्ध जाणो तेह ॥ २ ॥ जनम जातिसी
 शुद्ध होय, संस्कारे छिज जाण ॥ वेद अन्यासे विप्र
 होय, ब्राह्मण होय गुण खाण ॥ ३ ॥ दान दयाने सत्य
 तप, शौच संयम संपन्न ॥ ब्रह्म विनय विद्या निषुण, ते
 ब्राह्मण गण धन्न ॥ ४ ॥ कांकर कनक समान मति,
 तजे शुद्धनुं दान ॥ करे शुश्रूषा धर्मनी, विप्र तणां
 एंधाण ॥ ५ ॥ दया दान उपकार मति, असत्य तणो व्यवहार
 ॥ ६ ॥ हीन वासि शुद्ध लुब्ध भूमि रहित जे होय ॥
 श्रद्धा दया न लुब्धने, शुद्ध गण्डिके, सामृ ॥ ७ ॥ प्रभ
 जे जे पूरिया, लास्य लोहम भूमि ॥ ८ ॥ त चित्त धरो
 एक मने, ऊर्ध्व पाणि दर ॥ ९ ॥

॥ ढाक तरम ॥

॥ राग धन्याश्री ॥

॥ सुणजो जंबु पृडा जवियण, इह परजव हित-
 कारी ॥ एह सांजबतां कर्म निर्जरा, होय सही सु
 खकारी ॥ १ ॥ सुणजो० ॥ सोहम स्वामी जंबु तिका
 री, जंबु पर उपगारी ॥ बारह परखदा बेगा पूँडे, प्रभ
 सर्व सुविचारी ॥ २ ॥ सुण० ॥ सज्जन जन ए सुण
 तो हरखे, ऊर्जन चित्त विकारी ॥ ३ ॥ ऊपर प्रतीति न

आर्वे, जाणो ते बहुख संसारी ॥३॥ सु० ॥ श्रीपासचंद
 सूरीसर पाटे, समरचंद गुणधारी ॥ तेने पाटे श्री
 राजचंद सूरि, सुरती सोहे सारी ॥ ४ ॥ सु० ॥ शिष्य
 शिरोमणि तेहना कहिये, पचम काल आहारी ॥ देव
 चंद वणारसी दीपे, प्रागवंश शिणगारी ॥ ५ ॥ सु० ॥
 जंबुपृष्ठा जणशे गुणशे, सुणशे जे नर नारी ॥ मानव
 ज्ञव ते सफल करीने, आशे सुर अवतारी ॥ ६ ॥ सु० ॥
 संवत सत्तर अष्टावीशे, पाण्डु नगर मोजारी ॥ जंबुपृष्ठा
 रची मन रंगे, वीरजी मुनि सुखकारी ॥ ७ ॥ सुण० ॥
 ॥ इति श्री वीरजी मुनि कृत जंबुपृष्ठा संपूर्ण ॥

॥ अथ ॥

॥ श्री गौतमपृष्ठानी चोपाई प्रारंभः ॥

॥ दोहा ॥

॥ सकल मनोरथ पूरवे, चोवीसमो जिण चंद ॥
 सोवनवान सोहे सदा, पेखे परमानंद ॥ १ ॥ समवसर
 ए देवे मली, रचीयुं उत्तम ठाम ॥ पद्यासन पूरी करी,
 बेठा त्रिज्ञुवन स्वाम ॥ २ ॥ बेठा मुनिवर केवली, गण
 हरवर अगियार ॥ सुरनर किन्नर मानवी, ब्रेठी पर

खद बार ॥ तत्र गोयम मन चिंतवे, जीवितनो ए सार
 ॥ जे काँई आपणथकी, कीजे पर उपकार ॥ ४ ॥ गोयम
 हियडे जाणतो, आणी पर उपकार ॥ सज्जा सहुको
 सांजखे, पूरे इश्वरो विचार ॥ ५ ॥

॥ ढाळ ॥ चोपाइ ॥

॥ पहेला वीरजिणेसर पाय, प्रणमी गोयम गणहूर
 राय ॥ कर जोडीने आगल रहे, सुखलित जाषा एणी
 परें कहे ॥ ६ ॥ तुं जिन जक्कि मुक्कि दातार, तुज गुण
 कोइन पामे पार ॥ में जेत्यो त्रिजुवननो देव, पुण्य
 पाप फल पूऱुं हेव ॥ ७ ॥ वलतुं बोखे वीर जिणंद,
 गोयम तुं आणे आणंद ॥ पूऱे पृष्ठा जे तुज गमे, तस
 हुं उत्तर आपीश तिमे ॥ ८ ॥ आगे मयगळने मद
 जस्यो, एक पंचायणने पाखस्यो ॥ आगे गोयमनुं जग
 वान, लाधुं वीर तणुं वली मान ॥ ९ ॥ जवियण जाव
 जखेरो धरी, अंग तणी आलस परहरी ॥ सुणजो हर्ध
 हिये उल्लसी, गोयमपृष्ठा पूरे किसी ॥ १० ॥ जगवन् !
 जीव नरक शें जाय, तेहज अमर जुवन सुर थाय ॥
 तिरियमांहे ते डुःख केम सहे, किशे कर्मे मानव जव
 खहे ॥ ११ ॥ तेहिज पुरुष पणे संसार, कीशे कर्मे ते
 थाये नार ॥ कहो जिनवर पूरो मन रखी, तेहज किशे

मर्युसक वली ॥ १२ ॥ थोड़ुं आयु होय तेह तणुं,
 किशे कर्म होये ते घणुं ॥ जोग रति शे नवि जोगवे,
 तेहिज जोग जला जोगवे ॥ १३ ॥ किशे कर्म सोनागी
 होय, किशे कर्म दोनागी जोय ॥ तेहिज बुद्धि तणो
 जन्मार, किशे कर्म नवि बुद्धि लगार ॥ १४ ॥ तेहिज
 पंक्तिमांहे प्रधान, शे कर्म थाये अङ्गान ॥ जीरु
 धीरु कोण कर्म सोय, विद्या सफल निःफल केम होय
 ॥ १५ ॥ नासे धन वाधे थिर थाय, जन्म्या पुत्र न
 जीवे कांय ॥ पौढा पुत्र घणा शे स्वामि, बहिरपणुं
 शे कर्म विराम ॥ १६ ॥ जात्यंधो नर शें अवतरे, के
 कर्म जोजन नवि जरे ॥ किशे कर्म कोढी कूबडो,
 दासपणुं पामे बापडो ॥ १७ ॥ किशे कर्म दारिडि
 जंत, किशे कर्म तेहज धनवंत ॥ रोगे पीड्यो पाडे री
 ख, रोग रहित शें थाये जीव ॥ १८ ॥ गोयम पूछे क
 हो जिनवीर, शे कर्म होये हीन शरीर ॥ तसु परनव
 मुं पडीयो चूक, जे एणे चबे थाये ते मूक ॥ १९ ॥
 किशे कर्म दूर्गो पांगढो, किशे कर्म रुपे आगढो ॥
 विकट कर्मनुं कहो स्वरूप, तेहिज नर केम थाये कुरुष
 ॥ २० ॥ किशे कर्म वेदना अनंत, वेदन विण केम था
 ये जंत ॥ घंसी तन पंचेऽदिष्ट तणुं, क्रेम पामे एकेऽदि

यपणुं ॥ २१ ॥ शी परें थाये थिर संसार, केम पामे
वहेको चवपार ॥ शे संसार सोहेको तरी, पुण्यवंत
पामे शिवपुरी ॥ २२ ॥

॥ दोहा ॥

॥ जीव सबे जगती तणा, तुं तस बंधु समान ॥
ज्ञाव मनोगत सबी लहे, होय अनंतुं ज्ञान ॥ २३ ॥
पुहवी पदारथ जे अब्रे, ते देखे मुनि देव ॥ कृपा क
री चगवन् कहो, कर्म फक्षाफक्ष हैव ॥ २४ ॥ गुण गि
रुन्न गणधर चलो, हर्षे जोडी हाथ ॥ सफल करो मुज
विनति, जतिय चणी जगनाथ ॥ २५ ॥ गोयम गणहर
विनव्यो, एणी परें वीरजिण्द ॥ नमे निरंतर पय
कमल, जेहना चोशठ इंद ॥ २६ ॥ वीतराग बलतुं
वदे, वाणी सरस अपार ॥ सुण गोयम गणधार तुं,
पूज्या तणो विचार ॥ २७ ॥

॥ चोपाइ ॥

॥ गोयम पृष्ठा पूर्वी रहे, बलतुं वीर जिनेसर क
हे ॥ सावधान सवि परषद हुइ, निसुणे निज चाषा
ज्ञज्ञूइ ॥ २८ ॥ वरसे स्वामि वचन विलास, पोहंडोचे
ज्ञवियण जन मन आश ॥ आषाढो सासाढो मेह,
करी गाजीने आव्यो एह ॥ २९ ॥ तेणे अवसर नावी

तृष्ण चूख, नागं डुरिय सरीसां डुःख ॥ मधुरी वाणी
 सुणी जव कान, मधुर पण्ठ नहि कहेने मान ॥ ३७ ॥
 सरस कवण कहीये सूखडी, जेणे खाधे जांगे चूख
 डी ॥ जिनवर वाणी निसुणी जाम, ते विपरीत व
 खाणे ताम ॥ ३९ ॥ जे शेखडी सरस रस घडी, ते
 पण कहेने चित्ते नवि चडी ॥ जाति अने उजाति दे
 खवे, गोल खांद खारी लेखवे ॥ ३२ ॥ सुधा मुधा
 सवि कहे मन आय, साकर कांकर सम तोलाय ॥ नी
 ली झाख न गमे सराख, एकज मीठी जिननी जाख
 ॥ ३३ ॥ इसी वाणी जिन मुखे उच्चरी, गोयम बो
 लावयो हित करी, एकज जीव लहे डुःख घणां, सुण
 गोयम कारण तेह तणां ॥ ३४ ॥ जीव विणासे जंपे
 अखी, जे नर परधन चोरे वक्षी ॥ परनारीगुं रंगे रमे,
 पाप परियह जाऊ गमे ॥ ३५ ॥ रात्रि दिवस रीशे
 धडहडे, अज्ञिमाने मानवने नके ॥ कोश तणो आणे
 आकार, नीचा नमणा नहिं लगार ॥ ३६ ॥ मुखमीठो
 मन माया करे, कहो ते किम जवसागर तरे ॥ हियडे
 नितुरो वयण कठोर, पापी पाप करे अति घोर ॥ ३७ ॥
 जीव डिङ्ग कुमतिनो धणी, मनमां मूर्ढा धरे अति घ
 णी ॥ जे अधमाधम विण अपराध, गोरे बेरो निंदे

साध ॥ ३७ ॥ जे मानवने एहवो ढाल, प्राये दीक्षे
 अणहुंतां आल ॥ एवी मति जस पोते डती, गुण की
 धो नवि जाणे रति ॥ ३८ ॥ वीर जणे सुण गोयम वा
 त, इस्यां कर्म जे करे निधात ॥ दोहिलां छुःखमांहे त
 डफडे, ते नर मरी नरके रडवडे ॥ ४० ॥ तप संयम
 दाने चौशाल, जावे जद्गक अने दयाल ॥ शीषे वहे
 सकुरुनी आण, ते नर पामे अमर विमान ॥ ४१ ॥
 मानव सरसी मांझे प्रीत, काज आपणुं चाले चित्त ॥
 बांधित काज सखुं ततकाल, वेहेली प्रीति करे विसरा
 ल ॥ ४२ ॥ जोतां दरिसण क्रूर अपार, कोइ न पामे
 मननो पार ॥ कीधां कर्म जीवशुं करे, तिहांशी मरी
 तिरिय अवतरे ॥ ४३ ॥ सरख चित्त सुकुमाल अपार,
 कोध लोज मन नहीय लगार ॥ जीव तणी नित्य ज
 यणा करे, साते खेत्रे धन वावरे ॥ ४४ ॥ वोहोरे विण
 जे न्याये करी, मूके पोतुं पुण्ये जरी ॥ साधु तणा
 पाय सेवे घणुं, लहे जीव ते मानवपणुं ॥ ४५ ॥ संतो
 षी विनये गुण वहे, सरख चित्त शीखे दृढ रहे ॥ सत्य
 वचन जे बोले नार, आये पुरुष मरी संसार ॥ ४६ ॥
 चपल पणे धूतारे लोक, मूरख पातक बांधे फोक ॥
 कूड कण्ठ मायाये बहु, सगां सणीजां तंचे सहु ॥ ४७ ॥

मन विश्वास नहीं केह तणो, वीर जणे गोयम तुमे
 सुणो ॥ एहवां कर्म करे नर जेह, परज्ञव महिला
 आये तेह ॥ ४७ ॥ मानव तुरी समारे ढोर, वीधे नाक
 परोवे दोर ॥ गल कंबल डेदे अङ्गान ॥ कौनुक का
 रण कापे कान ॥ ४८ ॥ इस्यां कर्म जे करे नवीन,
 सविहु माणसमांहे हीन ॥ नवि नारी ते नहि नर
 मांय, गोयम सोय नपुंसक आय ॥ ५० ॥ जीव वि
 णासे निनुरजपणे, जे परखोक न माने गणे ॥ चित्त
 मांहे जस घणो कलेश, ते नर आयु लहे लब्लेश ॥
 ॥ ५१ ॥ राखे जीवदया नर थई, अज्ञयदान ऊपर
 मति रही ॥ जाझुं आयु ल्लहे नर तेह, गोयम ए तुं म
 धर संदेह ॥ ५२ ॥ उतुं अन्न देवा मांके व्याप, देइने
 मने करे संताप ॥ मुजने पडियो वरांसो घणो, आप्यो
 अर्थ शोक आपणो ॥ ५३ ॥ आपणने मति देवा टबी,
 बीज्ञा देतां वारे वली ॥ गोयम एहवे कर्मे जोय, जो
 ग रहित जव पूरे सोय ॥ ५४ ॥ वारु वल्ल पाटो पाट
 का, जात पात्रने पाणी जलां ॥ कृषिने दे हियडे गह
 गही, परज्ञव जोग लहे ते सही ॥ ५५ ॥ गुरु गिरुआ
 तीर्थकर साध, तेहमो जे न करे अपराध ॥ विनय वहे
 मूळी अचिमान, दर्शन जेहनुं सोम समान ॥ ५६ ॥

वाणी अमीच्च समाणी ऊरे, विरुआं वचन सदा परि
 हरे ॥ वीर बदे गोयम गुणवंत, ते परज्जव सोन्नागी
 संत ॥ ५७ ॥ गुणविष गर्व घणो मन धरे, तपसीनी
 जे निंदा करे ॥ मानी धर्मविडंबक होय, परज्जव नर
 दोन्नागी सोय ॥ ५८ ॥ पढे गुणे चिंते सुविशेष, अ
 वर ज्ञाणी बली दिये उपदेश ॥ सहगुरु जक्कि करे मन
 शुद्ध, परज्जव पामे चोखी बुद्ध ॥ ५९ ॥ तपसी झान
 वंत गुणवंत, तास अवझा करी हसंत ॥ ए अजाण
 मुख एणी परें कहे, ते नर मरीने बुद्धि नवि लहे ॥
 ॥ ६० ॥ माय ताय सेवे मन खरे, अवर बडाने आदर
 करे ॥ धर्माऽधर्म विगत जुजुश, पृष्ठे सावधान जे हुइ
 ॥ ६१ ॥ आराधे जिनवरनां वयण, जेणे उघडे हियानां
 नयण ॥ देव अने गुरुना गुण गाय, मरी पुरुष ते पंक्ति
 त थाय ॥ ६२ ॥ मन माने तेम जीव विणास, खारु
 पीनु ने करो विद्वास ॥ पढे गुणे धर्मे शुं होय, एम
 चिंतवतो मूरख होय ॥ ६३ ॥ कूकड तित्तर लावां
 चडां, सूअर हिरण रोज बापडां ॥ वन जमतां जे
 आणे धरी, बीकण होये सदा ते मरी ॥ ६४ ॥ जीव
 सवि ऊपर हित सदा, जय न करे न करावे कदा ॥
 पीड पराइ वर्जे जेह, गोयम धीर होवे नर तेह ॥

॥ ६५ ॥ लीये वारु विद्या विज्ञान, कूडो विनय करे
 अज्ञान ॥ विद्यागुरुने अपमाने बहु, तेहनुं जाण्युं निः
 फल होय सहुं ॥ ६६ ॥ विद्यागुरुनी जक्षिये जस्तो,
 माने विनय गुणे परिवस्थो ॥ एणी परे जे जे विद्या
 जणी, सघबी सफल होवे तेह तणी ॥ ६७ ॥ देर्झ
 दान् हीये न समाइ, मन चिंते में दीधुं कांश ॥ तस
 घर लक्ष्मी वहेली मखे, गण्या दिवसमांहे पण टखे
 ॥ ६८ ॥ थोडे धने नित्य वाधे व्याह, दीये देवरावे
 जे पर प्राह ॥ पुण्यथकी परज्ञव रंगरोब, तसु घर क
 मखा करे कञ्चोब ॥ ६९ ॥ जे जेहने मनगमतुं होय,
 जाव सहित कृषिने दिये सोय ॥ देर्झ मन उच्चाट न
 जास, तस घर लक्ष्मी रहे शिरवास ॥ ७० ॥ पशु पं
 खी माणसनां बाल, जे पापी पीडे विकराल ॥ तस
 घर ठोरु न होये शिरे, जो होये तो निश्चय मरे ॥
 ॥ ७१ ॥ जेह तणे मन दया प्रधान, गोयम तस घर
 बहु संतान ॥ अणसांजद्युं सुएयुं कहे जेह, परज्ञव
 बहेरो आये तेह ॥ ७२ ॥ अणदीर्गाने दीरुं जणे, धर्म
 उवेखे मूरख पणे ॥ कर्म तणी गति विषमी जोय, ते
 परज्ञव जात्यंधो होय ॥ ७३ ॥ निखर अन्न ने विरुड्हे
 वारि साधुने दीये जे नर नारि ॥ मन जाणि कृपणाये

करे, परन्नव तस जोजन नवि जरे ॥ ७४ ॥ पाडे मध
 जे दव दीये वेड, तेहनी दैव करे शी केड ॥ पाप तणी
 मन नाणे शंक, जे नर जीव प्रत्ये दिये अंक ॥ ७५ ॥
 बालां कुलां नीलां हरी, खांते खुंटे लीलां करी ॥ की
 धां कर्म जीव शुं करे, मरी पुरुष कोढी अवतरे ॥ ७६ ॥
 उंट बलद चेंसा भालकां, जारे पीडे लोजी थकां ॥ इम
 पापे पूराये घडो, ते परन्नव आये कूबडो ॥ ७७ ॥ जाति
 मदे मदमातो फिरे, जीव तणो जे विक्रय करे ॥ जे
 कृतग्न अवगुण आवास, ते नर परन्नव आये दास ॥
 ॥ ७८ ॥ विनय हीन वर्जित चारित्र, दान तणा गुण
 नहिय पवित्र ॥ मनसादिक जे नवि संवरे, ए नर
 दारिङी अवतरे ॥ ७९ ॥ विनयवंत दाने उच्छ्वसे, चा
 रित्रना गुण वासे वसे ॥ लोकमांहे तस कीर्ति घणी,
 महोटी झळ्कि तणो ते धणी ॥ ८० ॥ विश्वासी पाडे
 संताप, सूधे मन न आखोवे पाप ॥ गोयम इसे कर्मे
 मन नडे, ते नर रोगे पीछ्यो रडे ॥ ८१ ॥ विश्वासी
 राखे हित करी, आखोयण आखोये खरी ॥ परन्नव
 तसु महिमा ए वडो, रोग न आवे घर ढूंकडो ॥ ८२ ॥
 करे जे लघु लाघव केटलां, हुं जाणुं नर नहीं ते जखा ॥
 कूडे तोखे करे कुंसाट, अधिक लेझने आपे घाट ॥ ८३ ॥

प्रत्यक्ष पुरुष न बीहे पाप, वसी वरांसे पाडे माप ॥
 कोने लेवा हिंके बहु, नखर क्रियाणुं वेचे सहु ॥ ७४ ॥
 जेह तणे मन अति अज्ञिमान, माने अवरने तृण स
 मान ॥ लेइ आपतां करे जे खांच, मुख बोलतां नहिं
 खाल खांच ॥ ७५ ॥ पाप बहुल मांके विवसाय, इस्या
 अवर जे करे उपाय ॥ ते नर परन्नव दुःखियो दीन,
 सघलां अंग हुवे तसु हीन ॥ ७६ ॥ संयम सहित गुणे
 गहगहे, जे सुसाधु शीले दृढ रहे ॥ तास पूर्ण करवे
 पडबडो, ते परन्नव आये बोबडो ॥ ७७ ॥ जेहने धर्म
 तणी नही धांख, भेदे पंखी जातिनी पांख ॥ तेहनुं
 जव आयुखुं पते, आये दूर्गो जव आवते ॥ ७८ ॥ दया
 रहित कहे दिन रात, पशु कुमारां प्रत्ये कुजाति ॥
 गाये धाय करे गलगलो, परन्नव ते आये पांयुदो ॥ ७९ ॥
 सरख सज्जाव धर्म अहिगण, जीव जतन जे करे सु-
 जाण ॥ जिन गुरु पाय जक्को नित्य होय, रूपे मदन
 सरीखो सोय ॥ ८० ॥ मन वांकडो करे नित्य पाप,
 होंशे जीव विराधे आप ॥ जेहने देवगुरुशुं खेश, रूप
 न पामे ते खवलेश ॥ ८१ ॥ यंत्र तंत्रने नाडी दोर,
 झज्जे कुंते करी करोर ॥ जे पापी पीडे पर जंत, ते
 पामे वेदना अनंत ॥ ८२ ॥ प्राणी संकट पद्यो अस्ति,

बंधन मरणे थयो ज्ञयनीत ॥ दया करी मूकावे कोय,
 तसु शिर वेदन निखर नवि होय ॥ ४३ ॥ हियर्के
 नेहने निविड परिणाम, अति अङ्गान महाज्ञय जाम ॥
 कर्म आशातावेदनी घणुं, तत्र पामे एकेंद्रियपणुं ॥
 ॥ ४४ ॥ पुण्य पाप परखोक न आज, त्रिज्ञुवन को न
 थी ऋषिराज ॥ जे नर माने ईश्यो विचार, गोयम
 तेहने थिर संसार ॥ ४५ ॥ पुण्य पाप ढे खोक मजार,
 ढे जिन सेवित सुगुरु नर नार ॥ महिमंख मुनिवर
 ढे सही, माने ते संसारी नही ॥ ४६ ॥ निर्मल ज्ञान
 अडे चारित्र, दर्शन भूषित देह पवित्र ॥ ते नर मरी
 तरी संसार, थाये शिवपुर तणो शिष्णगार ॥ ४७ ॥

॥ दोहा ॥

॥ जं जं गोयम पूर्वियुं, वीरजिणेसर पास ॥ तं क
 हियुं त्रिज्ञुवन गुरे, गिरुआ वचन विलास ॥ ४८ ॥
 जविक खोक तुमे सांचली, वाणी बहुत विचार ॥ पु
 ण्य पापफल प्रगटवे, प्रीढो हृदय मजार ॥ ४९ ॥ पृष्ठा
 उत्तर बेहु मली, अडचालीश प्रमाण ॥ अरथ बहुल
 तुमे जाणजो, जग जयवंता जाण ॥ ५०० ॥ पद्मा
 शुण्या प्रीढ्या तणो, कवि कहे एहज मर्म ॥ दया स
 हित आदर करी, कीजे जिनवर धर्म ॥ ५०१ ॥

(४६)

॥ चोपाइ ॥

॥ वीरविमल केवलनुं गेह, ज्ञान्या ज्ञविक तणा
संदेह ॥ हरष्यो तव गोयम गणधार, सज्जा सहु जंपे
जयकार ॥ १०२ ॥ समयरत्न जयवंत मुणीश, एम
जंपे जग तेहनो शिष्य ॥ सुणजो वर्णावर्ण अढार, डति
सारु करजो उपकार ॥ १०३ ॥ लहे अरथ गोयम
गणधार, तो पण आणी पर उपकार ॥ वीर कन्हे
बहु पृष्ठा कीध, ज्ञविक प्रत्यें प्रतिबोधज दीध ॥ १०४ ॥
एम जाणी कवि करे विचार, जूऱ एह संसार असार
॥ पुत्र कलत्र पोढां घरबार, रहेशे सोवन धन शणगार
॥ १०५ ॥ जातां जीव न लागे वार, काया कृटी कीजे
डार ॥ जनमतणुं एहिज फल सार, कीजे काँई पर
उपकार ॥ १०६ ॥ हियडे अवर म धरजो जर्म, ते
उपकार कहीजे धर्म ॥ पुण्य पाप साथे आवशे, सहु
आपणे काज लागशे ॥ १०७ ॥ कवि कहे हुं शुं बोखुं
बहु, जिनवर तो जाणे ढे सहु ॥ पुण्यकाज करशो
एक ससा, शिवसुख लेहशो वीशे वसा ॥ १०८ ॥ श्री
मुख गौतम पृष्ठा करे, वीर सरीखा संशय हरे ॥
बेहुनी वाणी अमृत समान, अमृत वाणी एहनुं अजि
धान ॥ १०९ ॥ एह चोपाइ रची चौशाल, कोण संवत

ने केहो काल ॥ वरस मास कहिशुं दिन वार, जोई
 लेजो जाण विचार ॥ ११० ॥ पहेली तिथिनी संख्या
 आण, संवत जाणो एणे अहिनाण ॥ बाण वेद जो
 वांचो वाम, जाणो वरष ताण ते नाम ॥ १११ ॥ वासुपूज्य
 जिनवर जे नमो, चैत्रथकी मासज ते तमो ॥ अजूआ
 ली अगीयारस सार, तिहां सुरगुरु गिरुठ गुरुवार ॥
 ॥ ११२ ॥ छुहा सबे बाणु चोपाइ, एक जपमाला पूरी
 थाइ ॥ ऊपर अधिको पाठ वस्वाण, ते संख्याना मणि
 या जाण ॥ ११३ ॥ एम गणतां जे आवे दोय, सहस्र
 लाखनी संख्या होय ॥ एक रहे सविहुकोनो वतु, ते
 ऊपर फरके फूमतुं ॥ ११४ ॥ उं जपमाली एक गुण
 वहे, एहना गुण कोइ पार न लहे ॥ पगपग बिंडु हुये
 वली तिहां, गणतां डिङ्ग नही वली जिहां ॥ ११५ ॥
 जोतां गुण दीसे अति घणा, वारु वर्ण अभे तेह तणा ॥
 पढतां गुणतां सुणतां सार, सविहुं ऊपर सुख दातार
 ॥ ११६ ॥ मानव मन माया परिहरो, मेली काया नि
 र्मल करो ॥ आ जपमाली हीयडे धरो, मुक्ति वधू
 जिम लीकाये वरो ॥ ११७ ॥ ध्यान धरीने आप उद्धरो,
 कूडी कुबुङ्गि ते परिहरो ॥ मोइ मूको नाणे अन्निमा
 न, एक मना ध्यान धर्म ध्यान ॥ आश अच्याख्यान

(४७)

परिहरे, रयणीनोजन ते मत करो ॥ ११७ ॥ श्री सम
केत शुं बारे ब्रत, नाग्यवंत पाले ए चित्त ॥ अतीत
अनागतने वर्तमान, ए त्रण काल करे जिन ध्यान ॥
॥ ११८ ॥ कीधां कर्म जो बूटे तोय, दान शील तप
मति जो होय ॥ मन शुद्धि विण सहु ए आल, जेम
जो जाणो होय इंद्रजाल ॥ ११९ ॥ कर्म करे जीव
काया सहे, हीये विचारी जोइ ते लहे ॥ एक मना
समरो नवकार, पूरव चौदमांहे जे सार ॥ १२० ॥ ए
संसार असारह अठे, विगते जाणशो तमे पठे ॥ आ
जपमाली हियडे धरो, मुक्तिवधू जेम लीला वरो ॥
॥ १२१ ॥ जपमालीशुं संख्या कही, को जाए को जा
ए नही ॥ कवि कहे कुणही म करशो रीश, सर्वे मषी
ने होये एकवीश ॥ १२२ ॥ अणजाणतां कहुं होये
श्रिं, अधिकुं उंडुं खमजो वली ॥ मुनि दावण्यसमय
कहे इस्युं, धन्य मन जे जिन वचने वस्युं ॥ १२३ ॥

॥ इति श्री गौतमपृष्ठा चोपाइ संपूर्ण ॥



